

जलसंपदा विभागातील सहायक अभियंता  
श्रेणी-२ (विद्युत व यांत्रिकी), गट-ब  
संवर्गाची दि.०१.०१.२०२३ रोजीची अंतिम  
ज्येष्ठतासूची प्रसिध्द करणेबाबत.

## महाराष्ट्र शासन

### जलसंपदा विभाग

शासन परिपत्रक क्र.ज्येष्ठता-२०२३/प्र.क्र.१०७/आ(स.अ.श्रेणी-२),

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दि. २३ फेब्रुवारी, २०२४

- वाचा:- १) सामान्य प्रशासन विभाग, शासन अधिसूचना क्र.एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/बारा,  
दि.२१.०६.२०२१
- २) सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्र.एसआरव्ही-२०१६/प्र.क्र.२८१/बारा,  
दि.१३.०७.२०२१
- ३) जलसंपदा विभाग, शासन परिपत्रक क्र.ज्येष्ठता-२०२३/प्र.क्र.१०७/आ(स.अ.श्रेणी-२),  
दि.७.११.२०२३

### शासन परिपत्रक

संदर्भ क्र.१ व २ येथील शासन अधिसूचना व परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या सुचनांनुसार जलसंपदा विभागातील सहायक अभियंता श्रेणी-२ (विद्युत व यांत्रिकी) संवर्गाची दि.०१.०१.२०२३ रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची संदर्भ क्र.३ येथील शासन परिपत्रकान्वये प्रसिध्द करण्यात आली. सदर ज्येष्ठतासूचीमध्ये काही आक्षेप असल्यास, त्याबाबत हे परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात विहित मार्गाने शासनाच्या निदर्शनास आणून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या. त्यानुसार कोणत्याही प्रकारचे आक्षेप शासनास प्राप्त झालेले नाहीत. त्यानुषंगाने सहायक अभियंता श्रेणी-२ (विद्युत व यांत्रिकी) संवर्गाची दि.०१.०१.२०२३ रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची सोबत जोडलेल्या परिशिष्ट-अ अन्वये प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. सदरहू अंतिम ज्येष्ठतासूची तयार करताना मुख्यत्वेकरून महाराष्ट्र नागरी सेवा २०२१, नियमावली (ज्येष्ठतेचे विनियमन) मधील तरतूदींचा अवलंब करण्यात आला आहे.

३. जलसंपदा विभागातील सर्व विभाग प्रमुखांना कळविण्यात येते की, त्यांनी प्रस्तुतची अंतिम ज्येष्ठता सूची सहायक अभियंता श्रेणी-२ (विद्युत व यांत्रिकी) या संवर्गातील सर्व अधिकाऱ्यांच्या (रजेवर/प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकाऱ्यांसह) निदर्शनास आणावी.

४. सदर शासन परिपत्रक व ज्येष्ठता सूची महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून त्याचा संकेतांक क्रमांक २०२४०२२३१५१०४१५८२७ असा आहे. तसेच सदरचे शासन परिपत्रक जलसंपदा विभागाच्या [wrd.maharashtra.gov.in](http://wrd.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात आले आहे. संबंधितांनी तेथून त्याची प्रत प्राप्त करून घेऊन आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी. सदर परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,

( अनिल देवकाते )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

सोबत:- परिशिष्ट-अ

प्रत:-

- १) अपर मुख्य सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक.
- २) सचिव (लाक्षेवि)/सचिव (प्रकल्प समन्वय), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे स्वीय सहायक.
- ३) मुख्य अभियंता (विद्युत व यांत्रिकी), जलसंपदा विभाग, नाशिक
- ४) सर्व अधीक्षक अभियंता (विद्युत व यांत्रिकी), जलसंपदा विभाग, नाशिक
- ५) उप सचिव (प्रशा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
- ६) कक्ष अधिकारी, आ वर्ग-२, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
- ७) संग्रहार्थ/कार्यासन आ(स.अ.श्रेणी-२)

परिशिष्ट-अ

जलसंपदा विभाग शासन परिपत्रक क्र.ज्येष्ठता-२०२३/प्र.क्र.१०७/आ(स.अ.श्रेणी-२), दि.२३ फेब्रुवारी, २०२४ रोजीचे सहपत्र

संवर्गाचे नाव:- सहायक अभियंता श्रेणी-२ (विद्युत व यांत्रिकी)

वेतनश्रेणी :- S-१६ (रु.४४,९०० ते १,४२,४००)

दि.१ जानेवारी, २०२३ रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची (दि.०१/०१/२०२२ ते दि.३१/१२/२०२२)

अ.क्र.	जेष्ठता क्रमांक	अधिकार्याचे संपूर्ण नाव	मूळ जात प्रवर्ग	नियुक्तीचा प्रवर्ग	जन्म दिनांक	स.अ.श्रे-२ पदावरील नियुक्तीचा दिनांक	नियुक्तीचा मार्ग (सरळसेवेने /मर्यादीत विभागीय परिक्षेद्वारे नियुक्ती उमेदवाराचा गुणवत्ता क्र./म.लो.आ. ची परीक्षा पास झाल्याचा दिनांक व यादीतील क्रमांक)	ज्येष्ठता / मानीव दिनांक	सेवानिवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता	अभिप्राय
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११	१२
१	१	श्रीमती बडगीरे शितल बाबुराव	इ.मा.व. (महिला)	इ.मा.व. (महिला)	०७-११-१९९१	०१-१२-२०१५	सरळसेवा ४१/२०१४	०१-१२-२०१५	३०-११-२०४९	बी.ई. (विद्युत )	उप अभियंता पदी पदोन्नती, दि.२४.०६.२०२२
२	२	श्रीमती तिडके भूमिका सुनिलराव	म.ज(क) (महिला)	म.ज.(क) (महिला)	२२-०८-१९९१	२२-१२-२०१५	सरळसेवा ४५/२०१४	०९-१२-२०१५	३१-०८-२०४९	बी.ई. (विद्युत )	उप अभियंता पदी पदोन्नती, दि.२४.०६.२०२२
३	३	श्री. बमनोटे निखिल सुरेश	म.ज.(ब)	म.ज.(ब)	०९-०९-१९९०	१७-१२-२०१५	सरळसेवा ४७/२०१४	०९-१२-२०१५	३०-०९-२०४८	बी.ई. (विद्युत )	उप अभियंता पदी पदोन्नती, दि.२४.०६.२०२२
४	४	श्री. सुर्वे महेश भिमराव	अ.ज.	अ.ज.	३१-०८-१९८९	२२-१२-२०१५	सरळसेवा ५१/२०१४	०९-१२-२०१५	३१-०८-२०४७	बी.ई. (विद्युत )	उप अभियंता पदी पदोन्नती, दि.२४.०६.२०२२
५	५	श्रीमती केदारे प्रियंका बिंदुसार	अ.जा. (महिला)	अ.जा. (महिला)	२४-०५-१९८८	२१-१२-२०१५	सरळसेवा ५२/२०१४	०९-१२-२०१५	३१-०५-२०४६	बी.ई. (विद्युत )	
६	६	श्री. पराडके शशीकांत शिवाजी	अ.ज.	अ.ज.	१४-०४-१९८८	१९-१२-२०१५	सरळसेवा ५४/२०१४	०९-१२-२०१५	३०-०४-२०४६	बी.ई. (विद्युत )	
७	७	श्रीमती गवारे पुर्वा वासुदेव	अ.ज. (महिला)	अ.ज. (महिला)	२५-०७-१९९०	११-१२-२०१५	सरळसेवा ५५/२०१४	०९-१२-२०१५	३१-०७-२०४८	बी.टेक. (विद्युत )	
८	८	श्रीमती शेरकर सितारा इकबाल	खुला (महिला)	खुला (महिला)	०५-१२-१९८८	०९-१२-२०१५	सरळसेवा ५६/२०१४	०९-१२-२०१५	३१-१२-२०४६	बी.ई. (विद्युत )	
९	९	श्रीमती आगा जूलेखाबी मकबुल	खुला (महिला)	खुला (महिला)	०३-०३-१९८९	०९-१२-२०१५	सरळसेवा ५७/२०१४	०९-१२-२०१५	३१-०३-२०४७	बी.ई. (विद्युत),एम.टेक(इलेक्ट्रीक पॉवर सिस्टीम)	
१०	१०	श्रीमती शेडगे चैत्राली सतिश	खुला (महिला)	खुला (महिला)	१२-०२-१९९१	१०-१२-२०१५	सरळसेवा ५८/२०१४	०९-१२-२०१५	२८-०२-२०४९	बी.ई. (विद्युत )	
११	११	श्रीमती शिंदे धनश्री विश्वनाथ	खुला (महिला)	खुला (महिला)	१०-०८-१९८९	१०-१२-२०१५	सरळसेवा ५९/२०१४	०९-१२-२०१५	३१-०८-२०४७	बी.ई. (विद्युत )	
१२	१२	श्रीमती लवुळकर चैताली विलासराव	खुला (महिला)	खुला (महिला)	२०-१०-१९९०	०९-१२-२०१५	सरळसेवा ६०/२०१४	०९-१२-२०१५	३१-१०-२०४८	बी.ई. (इलेक्ट्रीकल , इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर )	
१३	१३	श्रीमती राऊत मारुफा अ. हमीद	खुला (महिला)	खुला (महिला)	०८-०९-१९८६	१४-१२-२०१५	सरळसेवा ६४/२०१४	१४-१२-२०१५	३०-०९-२०४४	बी.टेक. (इलेक्ट्रीकल ) एम.टेक(इलेक्ट्रीकल पॉवर सिस्टीम)	कार्यमुक्त ,दि.२८.०२.२०२३
१४	१४	श्रीमती डगळे स्वाती सोमनाथ	अ.ज. (महिला)	अ.ज. (महिला)	३०-०७-१९९०	१३-०१-२०१६	सरळसेवा ६५/२०१४	१५-१२-२०१५	३१-०७-२०४८	बी.ई. (विद्युत )	
१५	१५	श्री. बेनकर कौस्तुभ अनिल	इ.मा.व. (खेळाडू)	इ.मा.व. (खेळाडू)	१७-१०-१९९१	१५-१२-२०१५	सरळसेवा ६६/२०१४	१५-१२-२०१५	३१-१०-२०४९	बी.ई. (इलेक्ट्रॉनिक अँड पॉवर )	

( अनिल देवकाते )

उप सचिव, महाराष्ट्र शासन